

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकरिता केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: ग्रासयो-२०२२/प्र.क्र.३१८/बांधकाम-१

बांधकाम भवन, ५ वा मजला, २५ मझबान पथ,

फोर्ट, मंत्रालय, मुंबई - ४०० ००१

तारीख: २३ नोव्हेंबर, २०२२

वाचा :

- १) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्रमांक: प्रमग्रासयो-२०२१/प्र.क्र.८६/बांधकाम-२, दि.२९.०६.२०२१, दि.२०.०८.२०२१ व दि.२२.११.२०२१.
- २) वित्त विभागाचे पत्र क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१४/अर्थबळ, दिनांक २०.०४.२०२२ व दि.०४.११.२०२२.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक: ख.वि./चा-१/ग्रा.वि.वि.ज.सं.वि./यू ओ आर-१०४/२०२२-२३/५९५, दिनांक १८.११.२०२२.

प्रस्तावना :

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ६५५० कि.मी. लांबीचे उद्दीष्ट आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण रस्त्यांची दर्जावृद्धी (Up-gradation) ची कामे हाती घ्यावयाची असून प्रामुख्याने माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, बँक, रुग्णालये, बाजार समिती केंद्र यांना जोडणारे रस्ते प्रधान्यक्रमाणे घेणे नियोजित आहे. सदर मंजुर एकूण ६५५० कि.मी. लांबीपैकी पहिल्या टप्प्यात २९२६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांना केंद्र शासनाने मंजुरी दिली असून या विभागाचे संदर्भ क्र.१ येथील आदेशान्वये २९२६ कि.मी. लांबीच्या ४३० रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकरिता केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त होणारे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकरिता केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी पुढीलप्रमाणे लेखाशिर्ष निर्माण करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

मराठी लेखाशिर्ष	इंग्रजी लेखाशिर्ष
मागणी क्र. एल-७	Demand No. L-07
४५१५, इतर ग्राम विकास कार्यक्रम यावरील भांडवली खर्च	4515- Capital Outlay on Other Rural Development Programmes
००,	00,
१०३, ग्राम विकास	103, Rural Development
(०१) केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज	(01) Interest free loan from the Central Government to the States under special assistance scheme for capital investment
(०१) (०१), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (केंद्र हिस्सा १०० %) (कार्यक्रम) (४५१५ ०९४१)	(01) (01) Pradhan Mantri Gram Sadak Yojana (Central Share 100%) (Scheme) (4515 0941)
५३, मोठी बांधकामे	53, Major Works

०२. सदरचा शासन निर्णय हा महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्या उक्त वाचा मधील अनुक्रमांक ३ येथील पत्र तसेच नियोजन विभागाच्या अनौ.संदर्भ क्रमांक २७३४/१४४४, दि.२७.०९.२०२२ व वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्रमांक ३९३६/अर्थ-१७, दिनांक ११.१०.२०२२ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२२११२३१७०६२१०२२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(का. गो. वळवी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखापरिक्षा), मुंबई/नागपूर.

२. जिल्हाधिकारी, सर्व.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
४. मा. मंत्री (ग्रा.वि.)यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मुख्य अभियंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे.
६. अ.मु.स. (ग्रा.वि. व पं.रा.), ग्राम विकास विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव, (मु.मं.ग्रा.स.यो.), ग्राम विकास विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
८. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
९. निवासी लेखाधिकारी, मुंबई.
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व.
११. अधीक्षक अभियंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सर्व विभाग.
१२. कार्यकारी अभियंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सर्व जिल्हे.
१३. उप सचिव, वित्त विभाग (व्यय-१५/अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई.
१४. उप सचिव (कार्यासन १४४४/१४११), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. उप सचिव (आस्थापना/रोखशाखा/वित्त-१ व वित्त-७), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. निवड नस्ती (कार्यासन बांधकाम-१), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.